



RAW EDGE INDUSTRIAL SOLUTIONS LIMITED

AN ISO 9001:2015 & 14001:2015 CERTIFIED COMPANY | CIN: L14219MH2005PLC240892

REGD. OFFICE:

B1-401, B WING, BOOMERANG,
CHANDIVALI FARM ROAD,
ANDHERI EAST, MUMBAI - 400072.
M : +91 9724306856

CORPORATE OFFICE:

02, NAVKRUTI APPT, B/H. B.R. DESIGNS,
NR. LAL BUNGLOW, ATHWALINES,
SURAT - 395007.
M : +91 9724326805

Date: 15/08/2023

To,
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai-400001

Script ID/Code : RAWEDGE / 541634

Subject : Intimation of Newspaper Advertisement of Extract of standalone Unaudited financial results for the Quarter Ended 30th June, 2023

Reference No. : Regulation 47 and 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sir/Madam,

We wish to inform that pursuant to Regulation 47 and 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith copies of extract of Unaudited financial result for the Quarter ended on 30th June, 2023 published in newspapers on Tuesday, 15th August, 2023.

1. English Daily: "News Hub" dated 15th August, 2023
2. Regional Language Daily: "Pratahkal" Mumbai dated 15th August, 2023

Kindly take the above information on record and oblige.

Thanking you.
Yours Faithfully,
For Raw Edge Industrial Solutions Limited

Harsh Vimal Soni
Company Secretary & Compliance Officer
ACS No.: 71200



Encl.: As above

6 People Stung by Jellyfish at Juhu Beach in Mumbai

Mumbai, Pramod Kumar : Six people, among them three children, received injuries after being stung by jellyfish at Juhu beach in Mumbai on Monday, a civic official said. The people were stung while walking close to the water on the beach shortly after midnight at around 12.20 am, the

official from the Brihanmumbai Municipal Corporation said. Three children in the age group of four to six years and two women and a man in their early 20s were injured, he said. They were rushed to the nearby Cooper Hospital and discharged

after treatment, the official said. In 2018, several people were stung by jellyfish at Girgaon Chowpatty when they entered the sea for the immersion of idols during Ganesh Chaturthi festival.



Lost My Flat Agreement, Pancard & Adhar Card if Found Please Contact 9768860987 Name Vilas Chaudhari

PUBLIC NOTICE

Through this public notice, all the people are informed that, our client Shri. Himanshu Kumar Rawal through power of Attorney Bharatkul Babul Rawal has been purchased the following property from 1) Chandresh Kirtikant Shah residence at 401/D.4th floor, Neelmbuj Kamal Apartment, Kandiwali Hormaised CHS, Shanker lane Kandivali (W) Mumbai on dated 03/08/2023. Its registered deed no. is 16320/2023, & my client decided taking home loan from Kotak Mahindra bank. Description of Property:- 401/D.4 floor, Neelmbuj Kamal Apartment, Kandiwali Hormaised CHS, Shanker lane Kandivali (W) Mumbai Area 51.62 sq. Mt. However, in this regard, any person/individual or financial institution in respect of the above mentioned flats, as well as any kind of pending claims, Judicial as well as high and lower court claims, objections, such as sale, encumbrance, donation, mortgage, government, semi-government, company, reward lease, inheritance rights, loan or anything else should meet with the document at the following address within 7 days from the publication of this notice.

Advocate Rekha Howale
Shop no.13, Prabhakar Center, CBD Belapur
Date:- 14/08/2023

PUBLIC NOTICE

Member OF PUBLIC TO TAKE Notice that Mrs. Agnes Devasdas, Ms. Lily Devasdas and Ms. Leena Devasdas are member of Vasal Manor Co-op. Hsg. Society Ltd., and possessor and owner of Flat No. C-204, on Second Floor, in Vasal Manor Co-operative Housing Society Ltd., Chulina-Bhabola Road, situated at Revenue Village Chulina, Vasal West, Taluka Vasai, Dist-Palghar 401202 and was holding Share Certificate No.02. Whereas Mrs. Agnes Devasdas died on 15/09/2019, Ms. Lily Devasdas died on 09/01/2019. My clients Ms. Leena Devasdas has applied to society for transfer of all right, title, interest, and share of deceased in favour of my client in respect of said Flat.

Any person or persons having any claims, or right, interest, title against in respect of said Flat or objections from the heirs or heirs or other claimants / objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital / property of the society are hereby required to intimate me at my address 109, First Floor, Shubh Laxmi Shopping Centre, Vasant Nagar, Vasai (East), Dist Palghar 401208, within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his / her / their claims / objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital / property of the society, if no claims / objection are received within the period prescribed above, my client shall proceed and complete all the requirements for transfer of said Flat in favour of prospective purchaser and such claim and objections received thereafter shall be deemed to have been waived.

Kailash H. Patil
Date: 15/08/2023 (Advocate High Court)

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the Public at large that by executing an Agreement for Sale dated 4/08/2023 (duly registered with Sub-registrar of assurances at Thane-2 under document no. TNN-2-19077-2023) My client has agreed to purchase a residential premises as described in the Schedule written hereinbelow from its' Owners i.e., 1. Mr. Balasaheb Laxman Borhade, 2. Mr. Sameer Balasaheb Borhade and 3. Late Smt. Neerabai Balasaheb Borhade (since deceased through her only heirs Mrs. Priyanka Prakash Gajmal alias Balkrishna Balasaheb Borhade and Mrs. Mahananda Dilip Valse Patil alias Mahananda Balasaheb Borhade along with the said Mr. Balasaheb Laxman Borhade, 2. Mr. Sameer Balasaheb Borhade). If anybody is having any objection, claim, interest, dispute regarding the scheduled premises or any part thereof by way of Sale, Exchange, Mortgage, Charge, Gift Maintenance, inheritance, possession, lease, tenancy, sub-tenancy, lien, license, hypothecation, transfer of title, or beneficial, interest under any trust, right of prescription, or pre-emption, under any agreement or other disposition or under any decree, order of award or otherwise claiming howsoever, are hereby requested to contact the undersigned with the documentary proof substantiating his / her / their objections / claims / details of dispute/s within Fifteen (15) days from the date of this publication, failing which, my client will proceed to complete the sale transaction with the above owners as if there are no third party claims / objections / disputes in respect of the Scheduled Property and thereafter no claims / objections / disputes will be entertained.

SCHEDULE OF THE PROPERTY

Residential Premises bearing Flat No. 603, (having area admeasuring about 422 sq. ft. carpet area) "B" wing, on the 6th Floor of the Building, known as SHIVKRUPA standing on the plot of land bearing Survey No. 4, Hissa No. PT, Survey No.2 Hissa No. 1 PT, Tika No. 15, CTS No. 39, lying being and situated at Baji Prabhu Deshpande Road, Village-Navpada, Thane (W)-400601.

ADD- 225, Thapar Complex, Plot No. 51, Sd/-
Sec-15, CBD Belapur, Navi Mumbai- M/S. V R LEGAL & Co.
Mob +91-9920390959, (Advocates & Consultants)
+ 91-9324212375, +91-9987930666, Email id: adv.vrs@gmail.com

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my client, Mrs. Jayaben Maganlal Shah and One Late Mr. Maganlal Jivaraj Shah, were the Owners of Flat No. 103 on 1st Floor, Adm about 880 Sq Ft, Super Built-up, equivalent to 704 Sq Ft Built-up, or 65.41 sq sqm Area along with open terrace Adm. About 400 Sq Ft or 37.16 sq sqm, in a building Known as Building No. 2, "Shantinagar" of "Shubshanti Complex", constructed on the land bearing Survey No. 159/8 (P), Village- kamathgar, Taluka- Bhiwandi, District- Thane, and sub-division and Sub- registrar Office at Bhiwandi at division and district Thane (Hereinafter referred to as the "Said Flat") and enjoying membership rights of the said society. Among the said owners, Late Mr. Maganlal Jivaraj Shah expired on 30/12/2022 leaving behind 1. Mrs. Jayaben Maganlal Shah, his wife and Mrs. Khushboo Bhavin Shah, the married Daughter of the deceased, as his only legal heirs. The said Flat has been acquired by them by virtue of Registered Agreement dated 27/03/2002 vide Registration No. 1818/ 2002 registered at Office of Sub-Registrar of Assurances, Bhiwandi. Now my client intends to sell the said Flat to prospective Purchasers, with clear and marketable title. Any Persons or any other legal heirs having any claim/ right against the said Flat are required to make the same known in writing with documentary evidence to the undersigned at her office at 215/38, Ground Floor, Golden Park, Opposite Chamunda Apt, Near Haridhara Complex, Anjur Phata, Bhiwandi within Fifteen days (15) from the date hereof, failing which it will be presumed that no third party have any claim against the said flat and sale/ deal of the said Flat will be completed by my client, without any further reference to such claims.

Sd/-
Palak M Shah
Advocate

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my client, Mrs. Jayaben Maganlal Shah and One Late Mr. Maganlal Jivaraj Shah, were the Owners of Flat No. 103 on 1st Floor, Adm about 880 Sq Ft, Super Built-up, equivalent to 704 Sq Ft Built-up, or 65.41 sq sqm Area along with open terrace Adm. About 400 Sq Ft or 37.16 sq sqm, in a building Known as Building No. 2, "Shantinagar" of "Shubshanti Complex", constructed on the land bearing Survey No. 159/8 (P), Village- kamathgar, Taluka- Bhiwandi, District- Thane, and sub-division and Sub- registrar Office at Bhiwandi at division and district Thane (Hereinafter referred to as the "Said Flat") and enjoying membership rights of the said society. Among the said owners, Late Mr. Maganlal Jivaraj Shah expired on 30/12/2022 leaving behind 1. Mrs. Jayaben Maganlal Shah, his wife and Mrs. Khushboo Bhavin Shah, the married Daughter of the deceased, as his only legal heirs. The said Flat has been acquired by them by virtue of Registered Agreement dated 27/03/2002 vide Registration No. 1818/ 2002 registered at Office of Sub-Registrar of Assurances, Bhiwandi. Now my client intends to sell the said Flat to prospective Purchasers, with clear and marketable title. Any Persons or any other legal heirs having any claim/ right against the said Flat are required to make the same known in writing with documentary evidence to the undersigned at her office at 215/38, Ground Floor, Golden Park, Opposite Chamunda Apt, Near Haridhara Complex, Anjur Phata, Bhiwandi within Fifteen days (15) from the date hereof, failing which it will be presumed that no third party have any claim against the said flat and sale/ deal of the said Flat will be completed by my client, without any further reference to such claims.

Sd/-
Palak M Shah
Advocate

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Smt. Surekha Kisan Kharje is the owner of A-1/401, 4th Floor, Krushna CHS, Jakeria Bunder Road, Near Kripton Tower, Sewree Mumbai - 400015 (hereinafter referred to as the "said Property"). That Smt. Surekha Kisan Kharje had only one legal heir named as Ravindra Kisan Kharje who expired on 14.09.2017 and she has no other legal heir. Any person having any right, title, interest, claim or demand of any nature whatsoever in respect of the said property is required to make the same known in writing along with the documentary proof thereof at below mentioned address within a period of 14 days, from the date of publication hereof, failing which the documentations shall be completed without any reference to such claims and the claims if any, shall be deemed to have given up or waived.

Date:- 15.08.2023
Place:- Mumbai Sd/-
Dnyeshwar Vasant Kale
Advocate High Court 110,
Thamabai Chawl, Sewree-
Koliwada, Sewree, Mumbai-
400015. Contact-9892366945

PUBLIC NOTICE

I am concerned for my client, MR. SAURABH JITENDRA MISHRA (hereinafter referred to as my clients).

Notice is hereby given that, by an Agreement For Sale dated 27/11/2017, registered with the office of Sub-registrar Kalyan -4 at Sr. No. 11951/2017 on 04/12/2017, MR. SAURABH JITENDRA MISHRA & MRS. ARCHANA JITENDRA MISHRA, have jointly purchased "Flat No. 404, 4th Floor, B Wing, area admeasuring 458 Sq. Ft. Carpet, in the Building No. 2 of "Rukmini Garden", constructed on Survey No. 181, Hissa No. 2, at Village Titwala, Taluka Kalyan & Dist. Thane" (hereinafter referred to as the Said Property)" from Mr. Ananta Dattu Jadhav as a Owner & M/s. Rukmini Associates as a Confirming Party.

MR. SAURABH JITENDRA MISHRA & MRS. ARCHANA JITENDRA MISHRA has obtained Housing Loan from India Bulls Housing Finance against the security of the said Flat.

Thereafter, MRS. ARCHANA JITENDRA MISHRA died intestate on 22/02/2021 at Ulhasnagar, leaving behind her, MR. JITENDRA BAHADUR LOKNATH MISHRA (Husband), MR. SAURABH JITENDRA MISHRA (Son), MISS. SURBHI JITENDRA MISHRA (Daughter) & MISS. DIPTI JITENDRA MISHRA (Daughter) as the only heirs and legal representatives.

Now it becomes essential to invite the claim from public at large in respect of said Property regarding Legal Heirs of LATE MRS. ARCHANA JITENDRA MISHRA.

If any persons having any objection in respect of above legal heirship or having any claim, right, title, interest against, to or in respect of the said property and shares or any part thereof, whether by way of inheritance, mortgage, possession, sale, gift, lease, charge, trust, maintenance, easement or otherwise are hereby required to make the same known in writing to the undersigned at the address given below within a period of 10 days from publication hereof.

Sd/-
Adv. Mangesh S. Wagh

PUBLIC NOTICE

Notice is hereby given through my client Mrs. Sanika Hemant Masurkar before marriage Vidya Tukaram Javkar whose father Mr. Tukaram Tatyia Javkar is the original allottee and owner of Room No. 7, Plot No 412, Sanmitra Chs Ltd, Sector No. 4, Charkop Kandivali West, Mumbai 400067. My client's father Mr. Tukaram Tatyia Javkar expired on 23/09/2018 and her mother Mrs. Geeta Tukaram Javkar also expired on 23/04/2017 leaving behind their daughter Mrs. Sanika Hemant Masurkar Before marriage Vidya Tukaram Javkar as a sole legal heir Now my client intends to transfer the said Room in the MHADA and its share of the society to her name. If any person has objection against my client over the transfer of the above said property through claim of transfer, heirship, mortgage, lease, title, interest, etc. then such person should raise her/his/their claims or objection through return documents along with proofs thereof to undersigned within 14 days from date of publication of this notice. After 14 days no claims shall be considered and then my client will proceed further for transfer of property in her name.

Sd/-
Rohini Mahale, Advocate
Shop no. 23 Plot No 372 Sector No. 3,
Charkop Kandivali West -400067
Date: 15/08/2023 Place: Mumbai

PUBLIC NOTICE

All the people are informed that my client Mrs. Apoorva Dattatray Buchke owns a flat. Its details are as follows:- Flat No. 303, 3rd Floor, Sonal Niketan Co. Op. Ho. Society, Tilak Nagar, Dombivli, East, constructed building in Survey No. 43, Plot No. 2, Tika No. 42, Revenue Village, G. B. Patherly, Tal. Kalyan, Dist. Thane. The said flat is owned by my client Mrs. Apoorva Dattatray Buchke from Mr. Utkarsha Nabar on 20/05/2004.

The first purchaser Mr. Guruprasad S. Kulkarni, and Mrs. Priya Kulkarni, purchase the said flat from Sonal Enterprises & Mr. Shankar Bhojraj Bhoir. The Document was registered at Sr. No. 406 / 1991 at the Sub-registrar office at KLN-3.

While going to take Zerox the original Agreement For Sale Deed is missing from Aptewadi-Shirgaon by going through autrickshaw on 02/08/2023. In this regard, our client registered a complaint on 06/08/2023 at Badlapur City Police Station. The F.I.R. No. is 015/2023.

If anyone finds the said missing Original Agreement For Sale Deed, please contact the following address or the given mobile number. This public notice published in the public interest.

Adv. Ajit V. Mandlik
Advocate High Court
Office : 004, Shreemant Apartment,
Near Shreeram Mandir, Neral,
Tal. Karjat, Dist. Raigad. 410101.
Mobile No. 09220838182
Place : Kalyan
Date :13/08/2023

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to public at large on behalf of my client Mr. Laxman Narayan Poojary residing at B-203 Iyshwarya Kiran Co-operative Housing Society Limited, Desle Pada, Dombivli East, Taluka Kalyan, District Thane who is the owner of Flat Number B/G1 on Ground Floor, admeasuring 600 sq. ft. carpet i.e. 720 sq. ft. Built up area in the building known as Kartikeya Co-operative Housing Society Limited situated on the plot of land bearing Plot No. RX-5, MIDC Phase I, Dombivli (East) situated at Village Azadgolivali, Taluka Kalyan, District Thane (said "Flat"). My client is in occupation and possession of the said Flat.

My client states that original agreement for sale dated 20th November, 2014 registered with Sub Registrar Kalyan 5 vide Registration No. KLN-5/7426/2014 registered on 20th November, 2014 executed between Kartikeya Co-operative Housing Society Limited through its Chairman Shankar Antu Shirsat and Dattatray Laxman Patole along with original Share Certificate bearing No. 34 in respect of the said Flat has been lost and misplaced. Therefore he has lodged missing complaint with the Manpada Police Station on 14/08/2023 vide No. 1795/2023 in respect of the abovementioned lost documents.

It is hereby requested to public at large that anybody found the abovesaid original Agreement for sale and original Share Certificate in respect of the said Flat he/she/they may approach to me or my client and hand over the same to me or my client.

Date : 15/08/2023
Sd/-
Ajit Shivaji Gaonkar
(Advocate)

PUBLIC NOTICE

Take Notice that my client, BRUNO RAYMOND MENEZES,, has instructed me to invite objection in respect of mentioned in Schedule of Property. The said Schedule of Property-A originally owner of my client and the said Schedule of Property-A has purchased on dtd. 06.03.1986 vide Sr.no.1563/1986 Kalyan-1 and the said Schedule of Property-A originally owner of my client has purchased the said property by Regd. Agreement for Sale. The schedule of property-A's original Receipt No. 1563/1986 dtd. 06.03.1986.

The said Flat (Schedule of Property-A) my client is Owner. Therefore any person or persons found original Receipt No. 1563/1986 dtd. 06.03.1986, and having any objection to said Flat Schedule of Property-A or have any claim, right, title or interest or any part thereof either by way of inheritances, heirship or mortgage, lease, leave and license, sale or lien charge, trust, easement, license, tenancy, injunction, possession, exchange, attachment of the Income Tax Authorities or otherwise howsoever are requested to make the same known in writing within 15 days along with the supporting documents to the undersigned from the date of the publication hereof, failing which all such claims and/or objections, if any will be considered as waived and abandoned.

SCHEDULE OF PROPERTY

A] Flat No.03 ,2nd Floor ,A-Wing, admeasuring 560 Sq.Ft Built-Up , JEETEN Co-op. Hsg. Society Ltd., Chikanghar, Kalyan (W), Dist- Thane, Situated bearing S.No. 135 H.No.3/1, CTS. No.3198B situate at Mauje-Chikanghar, Kalyan (W), Tal- Kalyan, Dist- Thane Standing on all these pieces of parcel of land or ground situated at Kalyan, Thane District. K.D.M.C PROPERTY TAX NO. B02002416800.

Sd/-
(Adv. Nalini Bhadane-Patil)
Add : Flat No.1 & 2, Shradha Darshan Apt,
M. Phule Road, Adharwadi, Kalyan (W), Dist- Thane
Mob : 9224331433

rawedge

RAW EDGE INDUSTRIAL SOLUTIONS LIMITED
CIN: L14219MH2005PLC240892

Regd. Office: B1-401, B Wing, Boomerang, Chandivali Farm Road, Andheri East, Mumbai 400072, Maharashtra, India.
Corp. Office: 02, Navkruti Apartment, B/H.B.R. Designs, Near Lal Bungalow, Athwa Lines, Surat - 395007, Gujarat, India.
Tel No.: 9724306856/ 9724326805; Email: info@rawedge.in; Website: www.rawedge.in

Extract of Unaudited Financial Result for the Quarter ended 30th June, 2023
Amount in Lakh except EPS

Sl. No.	Particulars	Quarter ended	Quarter ended	Quarter ended	Year ended
		30 th June 2023	31 st March 2023	30 th June 2022	31 st March 2023
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operations	1109.837	1109.477	1586.102	5282.922
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extra ordinary items)	(61.507)	(34.853)	57.765	1.945
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extra ordinary items)	(61.507)	(34.853)	57.765	1.945
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extra ordinary items)	(19.761)	(38.295)	45.836	2.262
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(19.337)	(39.663)	48.216	4.319
6	Equity Share Capital	1005.840	1005.840	1005.840	1005.840
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited/Unaudited Balance Sheet of the previous year *	-	-	-	1240.847
8	Earnings Per Share (face value of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)	-	-	-	-
1.	Basic	(0.196)	(0.381)	0.456	0.022
2.	Diluted	(0.196)	(0.381)	0.456	0.022

Note:

- The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) at www.bseindia.com and the listed entity at www.rawedge.in.
- The above financial results have been reviewed and recommended by the Audit Committee and have been approved and taken on record by the Board of Directors at its meeting held on 14th August, 2023.
- The Limited Review as required under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 has been completed by the auditors of the Company.

For Raw Edge Industrial Solutions Limited
Sd/-
Bimalkumar Rajkumar Bansal
Managing Director
DIN: 00029307

PUBLIC NOTICE

Public in general know that I am concerned for my client Mr. Dipak Babu Mahadik Adhar Card No. 2658 6554 2080 residing at Room No. 343/3, Sangh Chhaya CHS Ltd., Hanuman Lane, Sector 3, Charkop, Kandivali (W), Mumbai - 400 067. Who had purchased the Room No. 405, 5/B, Malvani Sai Salvas CHS Ltd., Jankhayanagar, Malvani Colony, Malvani, Mumbai - 400 095 from the actual owner Mr. Arun Premnath Meshramkar before 10 years with sale agreement dated 09/07/2012. Now my client want to registered sale agreement but that actual owner Mr. Arun Premnath Meshramkar are not traceable from long time after done so many contact/efforts. Any person's having contact of them or claim, right, interest in respect of the said property or to any part thereof by way of sale, exchange, mortgage, lease, lien, charges, maintenance, license, gift inheritance trust, bequest possession, assignment or encumbrance of whatsoever nature or otherwise or in respect of registration of sale agreement are hear by requested to intimate to my client or the undersigned in writing at the address mentioned below of any such claim accompanied with all necessary and supporting document within 15 days from the date of publication hereof failing which it shall be presumed that there are no any contact/ claims and that claims if any have been waived off and the understanding shall proceed to registration of sale agreement.

Sd/-
Adv. Shankar I. Shelar
(Advocate High Court, Bombay)
Address : R. No. 04, Bldg. No. C-11, Siddheshwar CHS Ltd.,
Gharonda, Sector 9, Ghansoli, Navi Mumbai - 400 701
Mob. No. : 9820 79 7163

PUBLIC NOTICE

Public in general know that I am concerned for my client Mr. Jaiprakash Ramsurat Yadav residing in Room No. 303, Building No. 13 A/H, Sangam SRA CHS LTD., Sangharsh Nagar, Chandivali Farm Road, Andheri East, Mumbai - 400 072 informs that my client father Mr. Ramsurat Bullet Yadav, the original owner of the above flat, through Gift Deed, Flat No. 303, Building no. 13 A/H, Sangam SRA CHS LTD, Sangharsh Nagar, Chandivali Farm Road, Andheri East, Mumbai - 400 - 072 room/flat is given and transferred under sanctioned by-laws of the society and as per SRA Circular 145. However, the allotment letter of the room received by the original owner Mr. Ramsurat Bullet Yadav allotment letter No. Ja. kra.ba/20 /Land /2674 /Year 2007-08 Borivali Dated 15/05/2007. The original copy is missing and duly recorded on 27/12/2022 complaint was registered at Sakinaka Police Station. However, if anyone has any kind of complaint in this regard, any such claim accompanied with all necessary and supporting document within 15 days from the date of publication here of failing which it shall be presumed that there are no any contact / claims and that claims if any have been waived off and After 15 days no complaint will be considered.

Sd/-
Adv. Shankar I. Shelar
(Advocate High Court, Bombay)
Address : R. No. 04, Bldg. No. C-11,
Siddheshwar CHS Ltd., Gharonda, Sector 9,
Ghansoli, Navi Mumbai - 400 701
Mob. No. : 9820 79 7163

PUBLIC NOTICE

Take Notice that my client, BRUNO RAYMOND MENEZES,, has instructed me to invite objection in respect of mentioned in Schedule of Property. The said Schedule of Property-A originally owner of my client and the said Schedule of Property-A has purchased on dtd. 06.03.1986 vide Sr.no.1563/1986 Kalyan-1 and the said Schedule of Property-A originally owner of my client has purchased the said property by Regd. Agreement for Sale. The schedule of property-A's original Receipt No. 1563/1986 dtd. 06.03.1986.

The said Flat (Schedule of Property-A) my client is Owner. Therefore any person or persons found original Receipt No. 1563/1986 dtd. 06.03.1986, and having any objection to said Flat Schedule of Property-A or have any claim, right, title or interest or any part thereof either by way of inheritances, heirship or mortgage, lease, leave and license, sale or lien charge, trust, easement, license, tenancy, injunction, possession, exchange, attachment of the Income Tax Authorities or otherwise howsoever are requested to make the same known in writing within 15 days along with the supporting documents to the undersigned from the date of the publication hereof, failing which all such claims and/or objections, if any will be considered as waived and abandoned.

SCHEDULE OF PROPERTY

A] Flat No.03 ,2nd Floor ,A-Wing, admeasuring 560 Sq.Ft Built-Up , JEETEN Co-op. Hsg. Society Ltd., Chikanghar, Kalyan (W), Dist- Thane, Situated bearing S.No. 135 H.No.3/1, CTS. No.3198B situate at Mauje-Chikanghar, Kalyan (W), Tal- Kalyan, Dist- Thane Standing on all these pieces of parcel of land or ground situated at Kalyan, Thane District. K.D.M.C PROPERTY TAX NO. B02002416800.

Sd/-
(Adv. Nalini Bhadane-Patil)
Add : Flat No.1 & 2, Shradha Darshan Apt,
M. Phule Road, Adharwadi, Kalyan (W), Dist- Thane
Mob : 9224331433

PUBLIC NOTICE

All concerned are hereby informed that my client SMT. RONAK ANANT SALVI Aged 62 Years, adult, Indian, Inhabitant of Mumbai, owner of Room No. C-13, "CHARKOP OM SAI DARSHAN" Co-Operative Housing Society Ltd. Plot No. 829, RSC-9, Sector No. 08, Charkop, Kandivali (West), Mumbai-400 067. That the my husband/late SHRI ANANT BABULAL SALVI was bonafide member of CHARKOP OM SAI DARSHAN Co-Operative Housing Society Ltd. and having Registration No. MUMMHADS/HSG/WP (TC)/12347/2004-2005 and was holding Shares bearing No. 61 to 65 under Share Certificate No. 12 dated 15 day of February 2006.

That SHRI ANANT BABULAL SALVI was died on 27/04/2021 at Mumbai leaving behind his legal heirs SMT. RONAK ANANT SALVI (Wife) & MR. KIRITAN ANANT SALVI (Son), & MRS. KOMAL KARTIK PATWA (Married Daughter) as the only legal heirs and successors. That MR. KIRITAN ANANT SALVI & MRS. KOMAL KARTIK PATWA had released their undivided shares in respect of the said Room premises in favour of SMT. RONAK ANANT SALVI by executing registered Release Deed vide document No.12190-2023 at Borivali 7 sub-registrar dated 11/08/2023.

That SMT. RONAK ANANT SALVI shall hold, take and possession 100%, share in respect of the said Room premises.

That if any persons claiming any right, title or claim, objection of whatsoever nature pertaining to the legal heirs ship in respect of the said Room is hereby called upon to inform and contact with me, alongwith relevant documents, within 7 days of publication of this Public Notice, failing which, it will be presumed that there is no right, or claim by anyone and the same has been waived.

Dated this 15th day of August, 2023
VIVEK PANDEY (Advocate)
Address : Flat No E- 407, 4 floor,
Gagan Dream Building, Vasai East,
Palghar 401203 Mobile No: 9022440996

MINAL INDUSTRIES LIMITED

Registered office: 603/4 Minal Co-Op Hsg So Ltd, Off Sakivihar Road, Andheri-East Mumbai-400072.
CIN: L32201MH1988PLC216905 Tel No. 022. 40707070, Email Id : csmeezp@gmail.com, Website: www.minalindustrieslimited.in

UN-AUDITED STANDALONE & CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30-06-2023
(₹ in Lakhs)

Sr. No.	Particulars	STANDAONLE				CONSOLIDATED			
		Quarter ended	Quarter ended	Year ended	Quarter ended	Quarter ended	Quarter ended	Year ended	
		30-06-2023	31-03-2023	30-06-2022	31-03-2023	30-06-2023	31-03-2023	30-06-2022	31-03-2023
		(unaudited)	(Audited)	(un-Audited)	(Audited)	(unaudited)	(Audited)	(un-Audited)	(Audited)
1	Total Income from Operations	6.65	135.88	20.61	489.83	1,350.64	405.32	2,913.62	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(11.36)	(5.03)	11.63	98.04	(156.72)	33.58	(215.58)	(30.09)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(11.36)	-5.03	11.63	98.04	(156.72)	33.58	(215.58)	(30.09)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(11.81)	(4.98)	13.56	100.04	(157.96)	31.40	(223.14)	(31.82)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	3.32	(5.67)	13.4	98.86	(142.83)	48.89	(216.56)	(35.57)
6	Equity Share Capital	3,838.01	3,838.01	3,838.01	3,838.01	3,838.01	3,838.01	3,838.01	3,838.01
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year				396.07				1,639.18
8	Earnings Per Share (of Rs. 2/- each) (for continuing and discontinued operations) -								
(a)	Basic	(0.003)	(0.003)	(0.01)	0.05	(0.08)	0.02	(0.12)	(0.02)
(b)	Diluted	(0.003)	(0.003)	(0.01)	0.05	(0.08)	0.02	(0.12)	(0.02)

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange at www.bseindia.com (s) and the Company's website.

For Minal Industries Limited
Sd/-
SHRIKANT JESINGLAL PARKH
Managing Director • DIN : 00112642

PUBLIC NOTICE

Shri. Bhiku Janu Mene, Having Address at Flat No. A - 204, Second Floor, Pushpak CHSL, Navghar Phatak Road, Vimal Dairy Lane, Bhandary (E), Dist. Thane, Maharashtra - 401105. And Holding Flat No. 204 in the Building of the Society. Demised intestate on dated 21/09/2014 at his above stated place of residence and nominated his wife Mrs. Reshma Bhiku Mene.

However, the legal heirs of Late Mr. Bhiku Janu Mene's Wife Mr. Reshma Bhiku Mene, demanded to transfer the interest & title of the said flat/property on her name.

Therefore, she hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the handing over the said documents of the said flat/property, within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/ their claims/

संवादकीय

स्वातंत्र्य दिन चिरायू होवो!

आज १५ ऑगस्ट, ७६वा स्वातंत्र्य दिन. हा दिवस प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी गर्व करण्याचा दिवस आहे आणि देशभरात उत्साहाने हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस फक्त देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंद म्हणून नव्हे तर देशाला स्वतंत्र करण्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना अर्पण केला जातो आणि त्यांच्या त्यागाचे स्मरण केले जाते. स्वातंत्र्य दिन हा आपल्या देशासाठी प्रार्थनांची आहुती देणाऱ्या व स्वतः आणि कुटुंबापेक्षा देशाला सर्वोपरी मानणाऱ्या देशाच्या सैनिकांविषयी कृतज्ञतेची भावना प्रकट करण्याचा दिवस असतो. यंदाच्या स्वातंत्र्य दिनाची थीम 'राष्ट्र प्रथम, नेहमीच प्रथम' (नेशन फर्स्ट, ऑल्वेज फर्स्ट) अशी आहे. केंद्र सरकारने देशभरात हर घर तिरंगा अभियानाची दुसरी आवृत्ती सुरू केली आहे. यशिवाय 'माझी मातो, माझा देश' अशी मोहिम देखील यंदा राबविण्यात येत आहे.

या निमित्ताने आढावा घेतला तर केवळ १०० वर्षांपूर्वी पृथ्वीवर विमाने, कॉम्प्युटरसं मोबाईल नव्हते आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाची गोष्ट स्वप्नातही नव्हती. १८५७चे युद्ध हे बंडुका आणि तलवारींनी लढले गेले. ४० वर्षांपूर्वी गुगल, मोबाईल, एस्पएमएस, इंटरनेट यापैकी काहीच अस्तित्वात नव्हते. या सुविधांशिवाय कसे जगायचे, असा प्रश्न २००० च्या आसपास जन्मलेल्या पिढीला पडतो. केवळ २५ वर्षांनंतर या पिढीला त्यांचे आयुष्य कसे असाण आहे, याचा अंदाजदेखील नाही. कदाचित इतर ग्रहांवर अवकाशयान सेवा सुरू झाली असेल. त्याचचे निम्मे पाणी रिसायकल पद्धतीने प्यावे लागणार, वापरल्या जाणा-या ऊर्जेपैकी बर्बादशी ऊर्जा सौर ऊर्जेच्या माध्यमातून वारली लागणार. पर्यावरणाचे प्रश्न आणखी भीषण झाले असतील. आज हे सगळे आठवायचे काय म्हणजे, २५ वर्षांनी ही पिढी या सगळ्याला सामोरी जाईल तेव्हा भारताच्या स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण झालेली असतील. कसा असेल भारत २०४७ मध्ये? आज आपण ७६व्या स्वातंत्र्य दिनाला सामोरे जात असताना असा प्रश्न खचितच पडतो.

आतापर्यंत आपण इतर अनेक देशांमधील प्रगती पाहिल्यावर त्यांच्यासारखी सुवत्ता, समृद्धी, स्वच्छता, सोयी-सुविधा आपल्याकडे का नाहीत, असा प्रश्न नेहमी पडतो. जगातील काही देश गरीब का आणि काही देश संपन्न का? या कारणांचा शोध घेतला असता जाणवते की, भारताने अस्तित्वात आल्यानंतर आज पाहायला मिळत असलेले ऐतिहासिक वळण योग्य पद्धतीने हाताळले नाही तर अनेक पिढ्यांची स्वप्ने आणि संपन्न वारसा असलेल्या देशाला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. त्याच वेळी नव्या भारताच्या निर्मितीची जाणीव अस्वस्थही करते आणि उदासहितही! १९४७ मध्ये भारत-पाक युद्ध झाले. त्यावेळी नागरिकांमध्ये दिसलेली राष्ट्रभक्ती, देशाभिमान आजही आठवतो. आणिबाणीच्या काळात आसूबाजूला जे अनुभवले त्यामुळे माझा दृष्टिकोन आणि मते बदलली. लोकशाहीचे महत्त्व मनावर बिंबवले, विषमता अस्वस्थ करून गेली आणि घरगुतीशाहीबद्दल तीव्र घृणा निर्माण झाली. विशेषतः सध्या अनेक वीज निर्मिती प्रकल्पांवर ईशान्य भारतामध्ये काम करत असताना स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही मूलभूत सोयी-सुविधांसाठी पिढ्यान्पिढ्या वंचित राहिलेला समाज पाहतो, त्यांच्या डोळ्यांतली महत्त्वाकांक्षा बघतो तेव्हा भारतासमोरच्या ऐतिहासिक वळणाची जाणीव होते.

एप्रिल-नोव्हेंबर २०२० या काळात कोरोनाने सर्व सोयी-सुविधा असलेल्या पाश्चिमात्य देशांचे कंबरडे मोडले. मार्च-जून २०२१ मधील कोरोनाची दुसरी लाट म्हणजे मृत्यूचे तांडवच! जानेवारी २०२२ मधील तिस-या लाटेने पाश्चिमात्य जगातील उरलेसुरले सर्व उद्ध्वस्त केले. पहिल्या लाटेपासूनच पाश्चात्य माध्यमांनी भारतामुळे कोरोनाचा प्रसार वाढणार, असा ओरडा सुरू केला आणि त्याला इथल्या माध्यमांनी देखील साथ दिली. पण योग्य वेळी केलेली टाळेबंदी, मुखाच्छादनाची सक्ती, जलद रतीने उभारलेली वैद्यकीय यंत्रणा, गरिबांना धान्य वाटप आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लस निर्मिती आणि वितरण या सगळ्यामुळे भारतामधील कोरोनाचा मृत्युदर १.१ टक्के म्हणजे जगात सर्वात कमी होता. लसीकरणाला आम्हाला १० वर्षे लागतील, अशी बोंब काही विरोधकांकडून ठोकली जात होती तेव्हा एका वर्षांमध्ये १६० कोटी लोकांना देशांतर्गत आणि ५० हून अधिक देशांतर्गत विदेशी नागरिकांना भारताने लस दिली. अशा प्रकारे आपत्तीचा कोणताही अनुभव गाठीशी नसताना कणखर नेतृत्व, परमपूजित कार्यकर्ते आणि कल्पक संशोधक यांनी हा हल्ला थापसवीणणे संभवतू लावला.

१९ व्या शतकाच्या सुरुवातीला भारतामध्ये जेमतेम १ लाख ७० हजार गोरू इंग्रज होते. ते एकूण भारतीयांच्या एक टक्क्याहूनही कमी होते. तरीदेखील त्यांच्या पारतंत्र्यात आम्ही दीडशे वर्षे काढली. १९४७ मध्ये १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य मिळाले; त्यावेळी देशासमोर दोन पर्याय होते. स्वयंपूर्ण खेड्यातून आधुनिक भारत उभा करणे, सोव्हिएत मॉडेलच्या प्रभावाखाली पंचवार्षिक योजना राबविणे आणि मोठ्या गुंतवणुकीचा भारत निर्माण करणे. लक्षात घ्या, त्यावेळी देशात ८५ टक्के ग्रामीण जनात होती. परदेशी गुंतवणूक आणि स्थानिक उद्योजकता अत्यल्प होती. १९५६ मधील औद्योगिक धोरणाने ७५ क्षेत्रे सरकारसाठी राखीव ठेवली गेली अन् इथल्या उद्योजकतेचा गळा घोटला गेला. लायसन्स राजमुळे स्पर्धात्मक गुणवत्ता संपुष्टात आली. जागतिक दर्जा, स्पर्धा ही तर दूरची गोष्ट. या सगळ्यामुळे नव्वदीपर्यंत हा देश दोर-खिडक्या बंद करून स्वप्न कुरतडत कुढत बसला. डोळे खाडकन उघडले ते १९९० च्या आर्थिक अरिष्टामुळे. १९९० मध्ये जेमतेम दोन आठवडे पुरेल एवढीच परकीय रंगाजळी उरली आणि त्यातून समोर आला आर्थिक सुधारणांचा मार्ग. १९९१नंतर आले जागतिकीकरण आणि खाजगीकरण. यामुळे भारताने कूस बदलली. आज ३० वर्षांनंतर ब-याच गोष्टी बदलल्या आहेत. देश म्हणून आजपर्यंत केलेल्या प्रवासात लोकशाहीवर घाला घालणारी आणिबाणी आम्ही पचवली आणि उलथवून टाकली. चार युद्धे आम्ही जिंकले. दुष्काळ, महापूर, भूकंप, साथीचे रोग, भ्रष्टाचार, धार्मिक विद्वेष, जातीय ताणणाव यांचे आव्हान असूनही भारताचा कधीही श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार किंवा अफगाणिस्तान बरला नाही. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत तो एकसंध नैसर्गिकपणे राहिला, हे केवढे मोठे भाग्य! एक महत्त्वाकांक्षी मध्यमवर्ग आणि कष्टाळू, स्वप्नाळू दारिद्र्यरेषेखालचा वर्ग यांनी 'मेड इन इंडिया' हा ब्रँड बनवला आहे.

परदेशात प्रवास करताना टिकटिकाणी याची प्रचीती येते. त्यावेळी वाटते, १९९१ मधील सुधारणा आम्ही १९७९ मध्येच केल्या असत्या तर? स्वातंत्र्याला ७६ वर्षे पूर्ण होत असताना भारत हा असा एकमेव देश आहे जो एकाच वेळी सामाजिक, राजकीय आणि आर्थिक सुधारणांवर अत्यंत जलद गतीने कार्य करीत आहे. कसा असेल २०४७ चा भारत? काही मिथके इथे दूर करायला हवीत. तंत्रज्ञानामुळे श्रीमंतांचा विकास होतो, असे म्हणणे चुकीचे आहे. टेलिकॉम क्षेत्रामधील संशोधनमुळे भारतामध्ये बीपीओ कॉल सेंटर्स आली, सर्व्हिस इंडस्ट्री फोफावली. १९३० ते १९८० या काळात मुंबईमध्ये टेक्स्टाईल उद्योगामध्ये जेवढे मजूर काम करायचे, त्यापेक्षा जस्त तंत्रज्ञ आता मुंबईमध्ये बीपीओमध्ये काम करीत आहेत. २४ उद्योग समूहाने साडेतीनशेहून अधिक विमाने, इंडिगो कंपनीने १०० विमाने आणि आकाशा या विमान कंपनीने ७५ हून अधिक विमानांच्या खरेदीची मागणी नोंदवली आहे. याचा अर्थ इतकी विमानतळे आणि विमान प्रवासी वाढणार, हे उघड आहे. पुढच्या काही वर्षांमध्ये या मध्यमवर्गाची संख्या दुप्पट होणार यात शंकाच नाही. याच काळात दोन कोटीहून अधिक भारतीय परदेशात काम करताना दिसतात. त्यांनी दाखवलेली उद्यमशीलता निव्वळ अफलातूनी आहे. पाश्चात्य जगताने आपल्या औद्योगीकरणापाठी, विकासासाठी निसर्गाचा विध्वंस केला. याचे पुरावे ठायी ठायी दिसतात. जपान आणि युरोपमध्ये हेच घडले. आज आम्हाला पर्यावरणाचे सर्व नियम सांभाळून विकास करावा लागत आहे, ते यामुळेच! २०४७च्या भारताचे एक स्वप्न आज डोळ्यासमोर उभे राहतं. फ्रान्सच्या आयफेल टॉवरसमोर फ्रेंच लोकांकडून गायत्री मंत्राचे उच्चारण होताना पाहायचे आहे. सिडनीच्या डॉलिंग हार्बरवर ऑस्ट्रेलियन लोकांनी केलेला भांडाडा बघायचा आहे. वॉशिंग्टनमधील भारतीय दूतावासासमोर भारतीय व्हिसासाठी अमेरिकनंनी लावलेली रांग पाहायची आहे आणि स्पायडरमॅन आपला मुखवटा काढतो, तेव्हा आत एखाद्या भारतीय तरुणाचा चेहरा पाहायचा आहे. २०४७ मधील भारताविषयी तुमची स्वप्ने काय आहेत?

आज आपण आपल्या देशाच्या ७७ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहोत. आजच्याच दिवशी ७६ वर्षांपूर्वी म्हणजे १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झाला. त्यापूर्वी आपल्या देशावर इंग्रजांचे राज्य होते. व्यापारी म्हणून आलेले इंग्रज बघता बघता या देशाचे मालक बनले आणि कोट्यावधी भारतीयांना त्यांनी गुलाम बनवले. देश पारतंत्र्यात गेला. सुमारे दीडशे वर्षे इंग्रजांनी आपल्या देशावर राज्य केले. तेवढ्या काळात त्यांनी आपला इतिहास, आपला पराक्रम आपला स्वाभिमान नष्ट करण्याचेच काम केले. ज्या देशात सैन्याचा धूर निघत होता त्या देशाला कंगाल करण्याचेच काम त्यांनी केले. देशातील नागरिकांना गुलामीची वागणूक दिली. गोरगरीब, सारखे साध्य मार्गाने जगणाऱ्या भारतातील नागरिकांवर त्यांनी अनन्वित अत्याचार केला. इंग्रजांच्या या अन्याय अत्याचाराने त्रस्त झालेल्या जनतेने इंग्रजांविरुद्ध पहिला उठाव केला तो १८५७ साली. दुर्दैवाने हा उठाव यशस्वी होऊ शकला नाही तरी इंग्रजांविरुद्ध

लढण्यासाठी भारतीयांना प्रेरणा देणारा हा उठाव उरला. या उठावातूनच प्रेरणा घेऊन पुढे हजारो देशभक्ती निर्माण झाले. काहींनी सशक्त क्रतीने तर काहींनी अहिंसेच्या विधायक मार्गाने इंग्रजांशी लढा पुकारला. देश स्वातंत्र्य करण्यासाठी हजारो क्रांतिकारींनी स्वतःचे रक्त सांडले, काही फासावर चढले तर काही इंग्रजांच्या गोळीने शहीद झाले. कित्येकांनी तुरुंगवास भोगला. काहींनी काळ्यापाण्याची तर काहींनी जन्मठेपेची शिक्षा भोगली. अशा कित्येक ज्ञात अज्ञात ज्ञातींच्या बलिदानाने देश स्वातंत्र्य झाला. १५ ऑगस्ट १९४७ ला रात्री १२ वाजता दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पंतप्रधान पंडित नेहरू यांनी तिरंगा फडकवला आणि देशात स्वातंत्र्याची नवी पहाट उगवली. देश स्वातंत्र्य होऊन आज ७६ वर्षे पूर्ण होऊन ७७ व्या वर्षात पदापण करत आहोत. ७६ वर्षे हे कोणत्याही देशाचे मूल्यमापन करण्यासाठी तसा अतिशय कमी कालावधी पण इतक्या कमी कालावधीतही आपला देश जगातला सर्वाधिक प्रगत देश म्हणून

लढण्यासाठी भारतीयांना प्रेरणा देणारा हा उठाव उरला. या उठावातूनच प्रेरणा घेऊन पुढे हजारो देशभक्ती निर्माण झाले. काहींनी सशक्त क्रतीने तर काहींनी अहिंसेच्या विधायक मार्गाने इंग्रजांशी लढा पुकारला. देश स्वातंत्र्य करण्यासाठी हजारो क्रांतिकारींनी स्वतःचे रक्त सांडले, काही फासावर चढले तर काही इंग्रजांच्या गोळीने शहीद झाले. कित्येकांनी तुरुंगवास भोगला. काहींनी काळ्यापाण्याची तर काहींनी जन्मठेपेची शिक्षा भोगली. अशा कित्येक ज्ञात अज्ञात ज्ञातींच्या बलिदानाने देश स्वातंत्र्य झाला. १५ ऑगस्ट १९४७ ला रात्री १२ वाजता दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पंतप्रधान पंडित नेहरू यांनी तिरंगा फडकवला आणि देशात स्वातंत्र्याची नवी पहाट उगवली. देश स्वातंत्र्य होऊन आज ७६ वर्षे पूर्ण होऊन ७७ व्या वर्षात पदापण करत आहोत. ७६ वर्षे हे कोणत्याही देशाचे मूल्यमापन करण्यासाठी तसा अतिशय कमी कालावधी पण इतक्या कमी कालावधीतही आपला देश जगातला सर्वाधिक प्रगत देश म्हणून



ओळखला जात आहे. गेल्या ७६ वर्षात आपल्या देशाने सर्वच क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे. कला, क्रीडा, विज्ञान, श्याम ठाणेदार तंत्रज्ञान, साहित्य, शिक्षण, अर्थकारण, राजकारण, समाजकारण अशा सर्वच क्षेत्रात भारताने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. जो देश सुई ही बनवू शकत नाही असे मानले जात होते तो देश आज चंद्रावर स्वारी करत

आहे. भारताने घेतलेली ही गरूड झेप कोणालाही हेवा वाटेल अशीच आहे. जगातील सर्वांत मोठी लोकशाही म्हणून भारतीय लोकशाहीकडे पाहिले जाते. देश स्वातंत्र होऊन ७६ वर्षे उमटली तरी आपल्या लोकशाहीला अजून कशाचेही गालबोट लागले नाही. २६ जानेवारी १९५० पासून आपला देश प्रजासत्ताक बनला. भारताचे संविधान डॉ बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महान व्यक्तीने लिहिले. त्या संविधानानुसारच देशाचा

स्वराज्य मिळाले... सुराज्य करण्याची जबाबदारी आपली

आज देशाचा ७७ वा स्वातंत्र्य दिन साजरा होत आहे. जगातील सर्वांत मोठी लोकशाही आपला ७७ वा वाढदिवस उत्साहात साजरा करत आहे या ७६ वर्षांचे सिंहावलोकन केल्यास काय दिसते? आज भारत जगातील पाचवी अर्थव्यवस्था आहे. व नजीकच्या सुमारे ६ वर्षात ती अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर येणार आहे. संरक्षण खात्याच्या साधनसामग्रीत जगात आपण चौथ्या क्रमांकावर आहोत आज आपण हजारो कोटी रुपयांची संरक्षण साधनसामग्री देशातून निर्यात करत आहोत. कोरोनाच्या काळापासून देशातील जवळपास ८० कोटी लोकांना मोफत धान्य आपण शिस्तीत पुरविले आहे.

चालले आहे स्त्रियांना सुरक्षितता देणे महत्त्वाचे आहे. त्या सर्व क्षेत्रात उतरू शान्तराम वाघ शांतराम वाघ लागल्या आहेत. तरीपण त्यांना देशात मानाने जगत आले पाहिजे. देशात दिलाने काम करूया जय हिंद.

अनेक बालके कुपोषित आहेत एकूणच स्वराज्य मिळाले पण ते सुराज्य करण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे. या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपण सुराज्य करण्या साठी एक दिलाने काम करूया जय हिंद.

जाहीर सूचना	
सदर सार्वजनिक सूचनेद्वारे मी तमाम जनतेस माझे अशिल श्री. जयप्रकाश रामसुत यादव राहणार रम नं. 303, इमारत क्र. 13 अ/एच, संगम एस्.आर.ए. सहकारी गृहनिर्माण संस्था मर्णा., संघर्ष नगर, चांदिवली, अंधेरी (पूर्व), मुंबई - 400 072 यांच्या वतीने सूचित करतो की, माझ्या अशिलाना वरील रमचे मुळ मालक श्री. रामसुत बुलेट असेल यानी बंधीसमजाद्वारे रम नं. 303, इमारत क्र. 13 अ/एच, संगम एस्.आर.ए. सहकारी गृहनिर्माण संस्था मर्णा., संघर्ष नगर, चांदिवली, अंधेरी (पूर्व), मुंबई - 400 072 हि सदिकाचा नावे केलेली आहे. तसेच संस्थेच्या मंजूर उक्तीची नुसार व झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांचे कडील परिपत्रक क्र. 145 नगर माझे अशिलचा नावे हस्तांतरण झालेली आहे. तरी वरील रमचे मुळ मालक श्री. रामसुत बुलेट यादव याना प्राप्त झालेल्या सदनिकेचे अर्लॉगमेंट लेटर जा. क्र. ब./20/जमीन/2674/सन 2007-08 बोरिवली दिनांक 15/05/2007 ची मुळ प्रत महाळ झालेली आहे व दिनांक 27/12/2022 रोजी सातनािका पोलीस ठाणे यांचेकडे तशी तिसर तक्रार नोंद केलेली आहे. तरी या संदर्भात कोणताकडे सदरबाबतचे कायदपत्र मिळाले असल्यास किंवा काही आक्षेप, तक्रार, हक्क असल्यास त्यांनी हि जाहिर सूचना प्रसिध्द झालेल्या तारखेपेक्षा 15 दिवसांच्या आत पुरेशा कागदोपनी पुराव्यासह माझ्या अशिलाना किंवा माझ्या खातीला कार्यालयीन पत्त्यावर संपर्क साधावा. जर विहित कालावधीत कोणीही आक्षेप, तक्रार, हक्क दाखल केले नाहीत तर माझ्या अशिलाना पुढिल कार्यवाही करण्यास मोकळीक राहिल. तसेच जर कोणाचेही दावे/हक्कती 15 दिवसानंतर कोणत्याही स्वरूपात मिळाल्यास ते सोडून दिले किंवा माफ केले असे समजून स्विकारले जाणार नाहीत.	सही / अॅड. शंकर एल. शेलार (अधिवक्ता उच्च न्यायालय, मुंबई)
दिनांक : अंधेरी, मुंबई दिनांक : 15/08/2023	पना : रम नं. 04, इमारत क्र. सी-11, सिध्देश्वर कॉ-ऑप ही.सोसा.लि., चरोदा, सेक्टर 9, चणसोली, नवी मुंबई - 400701. मो.नं. 9820797163

जाहीर सूचना	
सदर सार्वजनिक सूचनेद्वारे मी तमाम जनतेस माझे अशिल श्री. निपक बापू महाडोक आधार कार्ड नं. 2658 6554 2080 राहणार रम नं. 343/3, संघ छाया कॉ-ऑपरिटेव्ह हौसिंग सोसायटी लि., हनुमान लेन, सेक्टर 3, चाचको, कांदिवली (प), मुंबई - 400 067. यांच्या वतीने सूचित करतो की, माझ्या अशिलाना श्री. अरुण प्रेमनाथ भैरामकर रम नं. 405, इमारत क्र. 5/ब, मालवणी साई सहावास कॉ-ऑपरिटेव्ह हौसिंग सोसायटी लि., जनकल्याण नगर, महाडा कॉलेजी, मालवणी, मालाड (प), मुंबई - 400 095 यांच्या कडून 10 वर्षांपूर्वी किरी करारवये दिनांक 09/07/2012 रोजी खरेदी केलेला होता. आता माझे अशिल सदरचा किरी करार नोंदणीकृत क इन्व्हेष्ट आरिंत. परंतु रम नं. 405, इमारत क्र. 5/ब, मालवणी साई सहावास कॉ-ऑपरिटेव्ह हौसिंग सोसायटी लि., चे मुळ मालक श्री. अरुण प्रेमनाथ भैरामकर यांचा फार वेळापारस अयक संपर्क प्रयत्न केल्यानंतरही काही शोध लागलेला नाही. तसेच कोणत्याही व्यक्तीकडे त्यांचा काही संपर्क किंवा सदर मालमत्ता / तीचा काही भाग बाबतीत कोणत्याही व्यक्तीकडे विक्री, विनिमय, तारण, भाडे, कर्ज शुल्क, अधिकार, बदली, समभाण, रूची, देखभाल, परवाना, भेट, वासा, सामाविका, मालकी, ताबा किंवा अन्य स्वस्वात कोणताही दावा / हक्क / आक्षेप असल्यास त्यांनी हि जाहिर सूचना प्रसिध्द झालेल्या तारखेपेक्षा 15 दिवसांच्या आत पुरेशा कागदोपनी पुराव्यासह माझ्या अशिलाना किंवा माला माझ्या खातीला कार्यालयीन पत्त्यावर संपर्क साधावा. जर असे कोणतेही दावे न मिळाल्यास उपरोक्त रम/परट किंवा त्याचा काही भाग इत्यादी बाबत कोणत्याही कसलीच हरकत नाही असे समजले जाईल व माझ्या अशिलाना विक्री करार नोंदणीकृत करण्यासाठी मोकळीक राहिल. जर कोणाचेही दावे / हक्कती 15 दिवसानंतर कोणत्याही स्वरूपात मिळाल्यास ते सोडून दिले किंवा माफ केले असे समजून स्विकारले जाणार नाहीत.	सही / अॅड. शंकर एल. शेलार (अधिवक्ता उच्च न्यायालय, मुंबई)
दिनांक : मालाड, मुंबई दिनांक : 15/08/2023	पना : रम नं. 04, इमारत क्र. सी-11, सिध्देश्वर कॉ-ऑप ही.सोसा.लि., चरोदा, सेक्टर 9, चणसोली, नवी मुंबई - 400701. मो.नं. 9820797163

KACHCHI MINERALS LIMITED					
CIN: L15543MH1981PLC024282					
Shop No 16, S 2nd Floor, Sej Plaza, Marve Road, Nr Nutan Vidya Mandir School, Malad (West), Mumbai-400064, MH, IN.					
STATEMENT OF STANDALONE UNAUDITED RESULTS FOR THE QUARTER ENDED 30th June, 2023 (in Lakhs)					
Sr. No.	Particulars	Quarter Ended		Year Ended	
		30.06.2023 UnAudited	31.03.2023 Audited	30.06.2022 UnAudited	31.03.2023 Audited
I	Revenue related to operations	65.26	-	60.09	61.30
II	Other income	0.50	0.50	0.50	0.50
III	Total Income (I + II)	65.26	0.50	60.09	61.80
IV	Expenses:				
(a)	Cost of materials consumed	18.71	0.89	21.05	25.05
(b)	Purchases of stock-in-trade	3.99			
(c)	Changes in inventories of finished goods, work-in-progress and stock-in-trade	9.98	-0.79	8.68	4.36
(d)	Employee benefits expense	1.48	1.91	1.19	9.25
(e)	Finance Costs	1.69	1.24	1.16	4.84
(f)	Depreciation and amortisation expense	1.25	1.25	1.25	5.00
(g)	Other expenses	7.85	7.73	6.58	22.76
	Total expenses (IV)	44.95	12.03	39.91	71.26
V	Profit / (Loss) before exceptional items and tax (I - IV)	20.31	-11.53	20.18	-9.46
VI	Exceptional Items				
VII	Profit / (Loss) before extraordinary items and tax (V - VI)	20.31	-11.53	20.18	-9.46
VIII	Tax expense:				
- Current tax					
- Deferred tax					
IX	Profit / (Loss) for the period from continuing operations (VII - VIII)	20.31	-11.53	20.18	-9.46
X	Profit / (Loss) from discontinued operations				
XI	Tax expense of discontinued operations				
XII	Profit / (Loss) from discontinued operations (after tax) (X - XI)				
XIII	Profit / (Loss) for the period (IX + XII)	20.31	-11.53	20.18	-9.46
XIV	Other Comprehensive income				
A. (i)	Items that will not be reclassified to profit or loss				
(ii)	Income tax relating to items that will not be reclassified to profit or loss				
B. (i)	Items that will be reclassified to profit or loss				
(ii)	Income tax relating to items that will be reclassified to profit or loss				
XV	Total Comprehensive Income for the period (XIII-XIV) Comprising Profit / (Loss) and Other comprehensive Income for the period	20.31	-11.53	20.18	-9.46
XVI	Earnings per equity share (for continuing operation before Comprehensive Income):				
(1) Basic		0.38	-0.22	0.38	-0.18
(2) Diluted		0.38	-0.22	0.38	-0.18

For KACHCHI MINERALS LIMITED Sd/- KULDIP BHALCHANDRA VYAS DIRECTOR DIN: 02529038

रामगोपाल पॉलीटेक्स लिमिटेड					
बीएसएनएल: L17100MH1981PLC024145					
वेबसाइट: www.ramgopalpolytex.com ई-मेल: rpcl.compliance@ramgopalpolytex.com					
फोन क्र.: ०२२-६१३९६००० फॅक्स क्र.: ०२२-२२८५१०८५					
नोंदणीकृत कार्यालय: ग्रीनटेक प्लॉट/सिटी इन्डिया, बी-१, २ व ३, नोएलाची कॅम्पस, रवेन्द्र नगर, जि.बंदी, ठाणे - 421 302.					
कार्यालय कार्यालय: 701, तुलसीबाग चौबंदी, प्री प्रेस बिल्डिंग मॉड, नर्मिन पॉईंट, मुंबई - 400 021.					
दि. 30 जून, 2023 रोजी संपलेल्या तिमाही अखेरकरिता अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा सारांश					
(रु. लाखात, प्रति शेअर डाटा वगळता)					
अ. क्र.	तपशील	तिमाही अखेर 30.06.2023 अलेखापरीक्षित	तिमाही अखेर 31.03.2023 अलेखापरीक्षित	तिमाही अखेर 30.06.2022 अलेखापरीक्षित	वर्ष अखेर 31.03.2023 अलेखापरीक्षित
1.	परिचालनातून एकूण उत्पन्न	325.88	156.10	230.59	697.46
2.	कालावधीकरिता निव्वळ नका/(तोटा) (कर, अपवादामक व/वा अतिविकेप बाबींपैकी)	(26.43)	(15.72)	(28.18)	(127.67)
3.	कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नका/(तोटा) (अपवादामक व/वा असामान्य बाबींवरून)	(26.43)	(15.72)	(28.18)	(127.67)
4.	कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नका/(तोटा) (अपवादामक व/वा असामान्य बाबींवरून)	(26.43)	(15.72)	(28.18)	(127.66)
5.	कालावधीकरिता एकूण सर्वसाधारण उत्पन्न (कालावधीकरिता (करपश्चात) नका/(तोटा) समाविष्ट व अन्य सर्वसाधारण उत्पन्न (करपश्चात) समाविष्ट)	(26.59)	(12.94)	(27.02)	(123.01)
6.	प्रदायित समभाण भांडवल	1,439.63	1,439.63	1,439.63	1,439.63
7.	अन्य बुकिंगी प्रस्तावना राखीव वगळता				(137.63)
8.	उत्पन्न प्रतिशेअर (रु. 10/- प्रत्येकी)	(0.18)	(0.11)	(0.19)	(0.88)
	मूलतः व सौम्यीकरण (नामिकित्वा नाही)	(0.18)	(0.11)	(0.19)	(0.88)

टीप: 1. बंदीत विवरण हे येथी (सही अविनयता व विमोचन आध्यायकला) विवरणम, 2015 च्या विवरणम 33 अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे दाखल करण्यात आलेल्या स्टॉक एक्सचेंजद्वारे दि. 30.06.2023 अखेर तिमाही व वर्ष अखेरकरिता अलेखापरीक्षित वित्तीय अहवालाच्या निव्वळ प्रत्याख्या सारांश आहे. तिमाही वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइट अर्थात www.bseindia.com व कंपनीची वेबसाइट www.ramgopalpolytex.com वर उपलब्ध आहे.

रामगोपाल पॉलीटेक्स लिमिटेड यांच्या मंडळाचे संचालक यांच्याकरिता व त्यांच्या वतीने सही/- संवय जारीच्या अख्यस व व्यवस्थापकीय संचालक (सीआयओ): 00913405